



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग चार-ब

वर्ष ८, अंक २५(२)]

शुक्रवार, फेब्रुवारी २५, २०२२/फाल्गुन ६, शके १९४३

[पृष्ठे २, किंमत : रुपये १.००

### असाधारण क्रमांक ७०

#### प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

#### वित्त विभाग

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंगळाय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २५ फेब्रुवारी २०२२.  
अधिसूचना

महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकन्या यांवरील कर अधिनियम, १९७५.

क्रमांक व्यक्त. १२२/प्र.क्र. ३/कराधान-३.—महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोकन्या यांवरील कर अधिनियम, १९७५ (१९७५ चा महा. १६) च्या कलम ६ च्या पोट-कलम (३) च्या परंतुकान्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा यापर करून, महाराष्ट्र शासन, याहारे शासन अधिसूचना, वित्त विभाग क्रमांक व्यक्त. २०१४/प्र.क्र. ३८/कराधान-३, दिनांक २१ ऑगस्ट २०१४ मध्ये खालील सुधारणा कराऊ आहे.

उक्त अधिसूचनेस जोडलेल्या अनुसूची मधील नोंद क्र.(८) एवजी खालील नोंद दाखल करण्यात येत आहे. म्हणजेच-

(अ)	(ब)	(क)	(ड)	(इ)
"८	कोळोड-१९ वैशिक साधेच्या प्रसारामुळे नियोक्याला कराचा भरणा किंवा विवरण अपलोड करता आलेले नाही.	डिसेंबर २०२१ पर्यंतच्या कोणत्याहो कालावधीचे विवरण.	संघ (क) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या विवरणावर देय असणारे संपूर्ण विलंब शुल्क.	(अ) संघ (क) मध्ये विनिर्दिष्ट केलेले विवरण दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी किंवा त्यापूर्वी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या संकेतस्थळावर दाखल करावे. (ब) संघ (क) मध्ये संर्वोत्तम विवरणानुसार देय कराचा भरणा विवरण दाखल करण्यापूर्वी करावा. (क) संघ (क) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या विवरणानुसार देय करावर कलम ९ च्या पोट-कलम (२) अंतर्गत व्याजाचा भरणा विवरण दाखल करण्यापूर्वी करावा."

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(१)

म. अ. केळकर,  
शासनाचे उप सचिव.